

जिल्हा परिषद कर्मचारी योजना लागू केलेली राज्य
शासकीय कर्मचारी गट विभाग योजना-१९८२

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन निष्ठि क्रमांक -डीओसआर-२४१०/तीआर-३३५/१८,

मुंबई-४०००३२, दिनांक १० जानेवारी १९९१

वाचा:- १) शासन निष्ठि, ग्राम विकास विभाग, क्र. विभा०१०/प्र. २८०/१८
दिनांक १/१/१९९०

२) शासन निष्ठि, ग्राम विकास विभाग, क्र. डीओसआर-२४१०/१८०३/
तीआर-३३५/१८, दिनांक ४/१२/१९९०

शासन निष्ठि:- शासन निष्ठि, ग्राम विकास विभाग, क्रमांक डीओसआर-२४१०/१८०३/तीआर-३३५/१८, f नांक ४/१२/१९९० नुसार राज्य शासकीय गट विभा० योजना १९८२ ची जिल्हा परिषद कर्मचारी योजनाबदै अंमभवजावणी करताना येत असलेल्या अडचणी व लेढान विषायक बाबी संबंधी खालाता करण्यात आला आहे. राज्य शासनाची गट विभा० योजना १९८२ जिल्हा परिषदेमधील वर्ग -३ व वर्ग-४ च्या कर्मचारी योजना दि. १/१०/१९९० पासून लागू करण्यात आलेली आहे. तसेच अधिकारांत तत्वावर कायार्दिन्यत करण्यासाठी जिल्हा परिषदांकडे सुपूर्द केलेल्या योजनांचा निधी जिल्हा परिषदेच्या जिल्हा निधीत प्रथम जमा दरण्याबद्दलये आदेश शासन निष्ठि, ग्राम विकास विभाग, क्रमांक-इडपो०-१०१०/तीआर-१६५२/२४, दिनांक १०/१२/१० नुसार निर्गमित दरण्यात आले आहेत. ही परिस्थिती विधारात घोता शासन निष्ठि, ग्राम विकास विभाग क्र. डीओसआर-२४१०/१८०३/तीआर-३३५/१८, दिनांक ४/१२/१९९० मधील परिषेद २ मधील [३] व [४] रेखजी खालील परिषेद अंतर्भूत करण्यात येत आहेत:-

"[३] जिल्हा परिषदेमधील सर्व आहुरणा व संवितरण अधिकारी योजना परिषदेमधीये निरनिराक्ष्या स्तरावर काम करणा-याकृ व वर्ग-४ च्या कर्मचारी योजनेची वर्णनाची एकम, सक्रियतपणे एकाच इनादेशाव्दारे शासकीय कोषागारात जमा करण्यासाठी, बँक इफ्टच्वारे [कपातीच्या तपशीलासह] दरम्हा ५ तारखेपैसे जिल्हा परिषदेच्या मुऱ्य लेण्डा व वित्त अधिकारी-योकडे पाठ्याची. आमा प्रकारे जिल्हा परिषदेमधील सर्व आहुरणा व संवितरण अधिकारी-यांकडून बँक इफ्ट आल्याची खात्री कस्त जिल्हा परिषदेच्यामध्ये लेण्डा व वित्त अधिकारी-योनी त्याचा सक्रियत बँक इफ्ट शासकीय कोषागारात दरम्हा १० तारखेच्या अगोदर जमा करावा व त्या सोबत परिशिष्ट १ व २ मध्ये जिल्हा परिषद कर्मचारी योनी सक्रियत मार्फतीही कोषागारातडे सादर होणी.

[६] राज्य शासनाची गट विमा योजना १९८२ जिल्हा परिषदादेमध्यातील कर्ग-३ व कर्ग-४ च्या क्रमव्यापारीत अलेली आहे. खासगृहात जिल्हा परिषदादेमध्यातील शासनांची अभियंता या पदांना कर्ग-२ च्या दर्जा दिला असला तरी त्याचिकडून जिल्हा परिषदादेमध्यातील हत्तर कर्ग-३ च्या क्रमव्यापारीना लागू असलेल्या दराप्रमाणे गट विमा योजनेची वर्णणी दौऱ्यात याची.

२. हा शासन निर्णयातित विभागाच्या सहमतीने त्या विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.आर-३१/११/लेपवि, दिनांक-१४/१/८१ नुसारे लिंगित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल याच्या आदेशानुसार या नीवाने,

सूची/सूचना

[सूचना-निकम]

कायदिन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति, " तथा विभागीय आयुक्त, सर्व विभागीय आयुक्त, महालेखापाल [लेखात अनुकूलता] , मुंबई/नागपुर, महालेखापाल [लेखात परिषदा] , मुंबई/नागपुर, सर्व जिल्हा परिषदादेये मुख्य कायदिनारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदादेये मुख्यलेखात वित्त अधिकारी, मुख्यलेखात परिषद, स्थानिक फॉन्टी लेखात, महाराष्ट्र, नवी मुंबई उपमुख्य लेखात परिषद, स्थानिक फॉन्टी लेखात, मुंबई/पुणे/नागपुर/औरंगाबाद/नाशिक/अस्थावरी

तंचालक, लेखात व कॉर्पोरेशन, मुंबई संचालक, शासकीय विमा योजना, मुंबई सर्व कॉर्पोरेशन अधिकारी, वित्त विभाग [कायदिन लेपवि] मंत्रालय, मुंबई कायदिन ११, १२, १३, १४, १५, १६, १७ व ३१, ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई निवड नंतरी-१८